

उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी राज्यस्तरावर कार्यरत असलेल्या सुलभता कक्षाप्रमाणेच (MAITRI) विभागीय स्तरावर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या गुंतवणूकदारांसाठी सुलभता कक्ष स्थापन करणेबाबत... मार्गदर्शक सूचना.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

शासन निर्णय क्रमांक- ई बीझ- २०१३ / प्र.क्र. ११७/ उद्योग-८

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक- २८/७/२०१५.

पहा:- १) शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक आयआयआय पॉलिसी-२०१०/

प्र.क्र. ७६८/उद्योग-२, दिनांक २२/२/२०१३

२) शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक ई बीझ- २०१३ / प्र.क्र. ११७/ उद्योग-८,

दिनांक १/३/२०१४

३) शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक मेइम-२०१४/प्र.क्र. ८८/उद्योग-८,

दिनांक ८/१/२०१५

४) शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक मेइम-२०१४/प्र.क्र. ८८/उद्योग-८,

दिनांक ८/१/२०१५.

प्रस्तावना :-

मा. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यात “मेक इन महाराष्ट्र” या उपक्रमाची घोषणा केल्यानंतर औद्योगिक गुंतवणूकदारांना सुलभतेने सेवा पुरविण्याच्या प्रक्रियेस गती मिळालेली आहे. उद्योग निर्मितीसाठी उद्योगांना विविध परवाने, ना-हरकती देण्याच्या कार्यपध्दतीत रचनात्मक सुधारणा करणे हे उद्दिष्ट ठरवून त्याकरीता ई-व्यासपीठ/ ई-गव्हर्नन्सच्या सहाय्याने शासकीय प्रक्रियेमध्ये सुलभता, कार्यक्षमता आणि पारदर्शकता निर्माण करण्यात येत आहे.

२. महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण २०१३ मधील विहित तरतुदी नुसार शासनाने राज्यस्तरावर “गुंतवणूकदार सुलभता कक्ष” शासन निर्णय दि. २२/०२/२०१३ व ०१/०३/२०१४ अन्वये कार्यान्वीत केला आहे. अधिकृतपणे या कक्षाचे नाव महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूकदार सुलभता कक्ष [Maharashtra Industry, Trade and Investor Facilitation Cell (MAITRI)] असे आहे. सद्यस्थितीत मैत्री कक्षाद्वारे रु. १० कोटी किंवा अधिकची गुंतवणूक असणाऱ्या प्रकल्पांना सहाय्य करण्यात येत आहे. या कक्षाद्वारे गुंतवणूकदारांना आवश्यक असलेले परवाने, संमती यांची माहिती व सुलभरित्या प्राप्त करण्यासाठी सहाय्य करण्यात येते. मैत्रीकक्षाद्वारे उद्योगांना संमती, परवाने प्राप्त होण्यासाठी पुढाकार घेवून त्यांचेशी संपर्क साधण्यात येतो. यासाठी इतर संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचे कार्य उद्योग विभागामार्फत केले जाते. MAITRI अंतर्गत गुंतवणूक प्रकल्पांना मदत/मार्गदर्शन करणेसाठी विविध विभागांचे समन्वयक (Nodal Officers) व पूर्ण वेळ सल्लागार नेमण्यात आले आहेत.

३. मा. राज्यपाल महोदय, मा. मुख्यमंत्री आणि मा. मंत्री (उद्योग) यांच्या उपस्थितीत सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रासाठी राज्यस्तरीय परिषद मुंबई येथे दि. ०९ मे, २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रस्तुत परिषदेत उपस्थित औद्योगिक संघटना आणि औद्योगिक समुह यांनी केलेल्या विनंतीचा साकल्याने विचार करून राज्यस्तरावर कार्यरत एकात्मिक सुलभता कक्ष- मैत्रीच्या (MAITRI) धर्तीवर सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांतील गुंतवणूकदारांसाठी महसूली विभाग स्तरावर गुंतवणूक सोयी-सुविधा कक्ष (Investor Facilitation Cell) स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता राज्यातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगातील गुंतवणूकदारांसाठी महसूली विभाग स्तरावर MAITRI - Divisional Investor Facilitation Cell कक्षाची स्थापना करणेबाबत शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

१) महसूली विभाग स्तरावर मैत्री कक्षाचे गठन पुढीलप्रमाणे असेल.

अ.क्र.	विभाग	मैत्री कार्यालय
१.	पुणे	उद्योग सह संचालक, पुणे कार्यालय
२.	नागपूर आणि अमरावती	उद्योग सह संचालक, नागपूर कार्यालय
३.	औरंगाबाद आणि उप विभागीय कार्यालय, नांदेड	उद्योग सह संचालक, औरंगाबाद कार्यालय
४.	नाशिक	उद्योग सह संचालक, नाशिक कार्यालय
५.	कोकण विभाग, ठाणे	उद्योग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे कार्यालय

२) विभाग स्तरावरील MAITRI - Divisional Investor Facilitation Cell कक्षाची रचना.

अ) समन्वयक कक्ष -

MAITRI - Divisional Investor Facilitation Cell कक्ष संबंधीत विभागीय उद्योग सह संचालक यांच्या अध्यक्षतेखाली गठित केला जाईल. तसेच समन्वयक म्हणून (Nodal Officers) विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश राहिल.

अ.क्र.	संबंधीत विभागातील अधिकारी	मैत्री कक्षातील दर्जा
१.	सहसंचालक उद्योग	अध्यक्ष
२.	व्यवस्थापक - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)	समन्वयक अधिकारी
३.	व्यवस्थापक - महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ (MPCB)	समन्वयक अधिकारी
४.	उपआयुक्त - महसूल विभाग	समन्वयक अधिकारी
५.	व्यवस्थापक - महावितरण (MSEDCL)	समन्वयक अधिकारी
६.	उपआयुक्त - कामगार विभाग (Labour, DISH & Boiler)	समन्वयक अधिकारी
७.	आयुक्त/मु.का.अ. - स्थानिक स्वराज्य संस्था (Local Development Authority)	समन्वयक अधिकारी

तथापि, आवश्यकतेनुसार इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात येईल. समितीची बैठक प्रत्येक महिन्यातून एकदा व ठरावीक दिवशी (on fixed date) होईल.

ब) नियमित कार्यालयीन कामकाज कक्ष -

MAITRI - Divisional Investor Facilitation Cell च्या दैनंदिन व नियमित कार्यालयीन कामकाज आणि संबंधित विभागांशी (Departments) समन्वय साधणे/पाठपुरावा करणेसाठी सदर कक्षाची रचना पुढीलप्रमाणे असेल.

अ)	उद्योग सह संचालक	अध्यक्ष
ब)	उद्योग संचालनालयाचे सेवानिवृत्त उद्योग सह संचालक/अधिक्षकीय उद्योग अधिकारी	सदस्य सचिव
क)	सेवानिवृत्त उद्योग अधिकारी/उद्योग निरिक्षक/सल्लागार संस्था	सदस्य (एकूण दोन)
ड)	दोन कार्यालयीन कर्मचारी	कंत्राटी कर्मचारी

३) MAITRI - Divisional Investor Facilitation Cell चे कार्य व जबाबदारी -

- १) विभागातील सर्व सुक्ष्म, लहान व मध्यम उत्पादक घटकांना उद्योग स्थापन करण्यासंदर्भात शासनाकडून मिळणाऱ्या सवलती, प्रोत्साहने यांची माहिती, मार्गदर्शन व सल्ला देणे.
- २) उद्योग सुरु करण्यासाठी सर्वसाधारणपणे आवश्यक असलेले परवाने, ना-हरकती व संमत्या सुलभतेने व जलद गतीने देण्यासाठी विविध विभागांकडे समन्वय व पाठपुरावा करणे.
- ३) मैत्री चे कार्यालय प्रत्येक विभागात त्या विभागाच्या विभागीय कार्यालयात स्थापन केले जाईल.
- ४) मैत्री च्या दैनंदिन कामकाज कक्षातील सदस्य सचिवांची नेमणूक उद्योग संचालनालयाकडून संचालनालयाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमधून केली जाईल. कार्यालयीन कर्मचारी वर्गाची भरती (Recruitment) उद्योग सह संचालक यांचेमार्फत कंत्राटी तत्वावर केली जाईल. या अधिकारी/कर्मचारी वर्गाचे परिश्रमीक (Remuneration) आणि इतर खर्च “उद्योग मित्र” मार्फत करण्यात येईल.
- ५) विभागातील सर्व सुक्ष्म, लहान व मध्यम उत्पादक घटकांच्या तक्रार निवारण यंत्रणेचे काम करेल. विभागीय स्तरावर MAITRI कक्षाकडे उपस्थित करण्यात आलेल्या प्रकरणांचे निवारण विभागीय स्तरावरील समितीमार्फत केले जाईल. ज्या प्रकरणी निर्णय घेणे प्रलंबित असेल अशी प्रकरणे मा. मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील गठीत शक्तीप्रदान समितीकडे अग्रेषित करण्यात येतील. निर्णयासाठी प्रलंबित मुद्दांबाबत/प्रकरणांबाबत संबंधित प्रशासकीय विभागाकडून तातडीने निर्णय घेतला जाईल.
- ६) अपवादात्मक व विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णयासाठीचे प्रकरणे मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीच्या मान्यतेसाठी सादर करण्याकरीता उद्योग विभागास अग्रेषित करण्यात येतील.

सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१५०७२८१५०२५२८२१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(संजय इंगळे)

शासनाचे उप सचिव

प्रति,

- १) प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) प्रधान सचिव (जलसंपदा-२) जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) सचिव (पर्यावरण), पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई.
- ९) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- १०) विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, माझगांव, मुंबई.
- ११) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई.
- १२) सर्व विभागीय आयुक्त.
- १३) मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण, प्रकाशगड, बांद्रा (पुर्व), मुंबई.
- १४) सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- १५) सर्व जिल्हाधिकारी.
- १६) सर्व विभागीय अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य.
- १७) उद्योग सह संचालक, मुंबई विभाग, कोकण विभाग, पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व अमरावती विभाग.
- १८) सर्व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.
- १९) संबंधित विभागांचे संपर्क अधिकारी.

प्रतिलिपी,

- १) मा. मुख्य सचिव यांचे वरीष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- २) प्रधान सचिव (उद्योग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
